

Notes to the unaudited financial results:

- The above unaudited financial results ("Statement") of Equitas Small Finance Bank Limited ("Bank" or "ESFBL") for the six months ended September 30, 2019 were reviewed by the Audit Committee at their meeting held on November 6, 2019 and approved by the Board of Directors at their meeting held on November 7, 2019 and have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Bank.
- These unaudited financial results of the Bank have been prepared in all material aspects in accordance with the recognition and measurement principles laid down in Accounting Standard 25 Interim Financial Reporting, specified under section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 7 of Companies (Accounts) Rules, 2014, in so far as they apply to the Bank, and other accounting principles generally accepted in India as applicable to banking companies and the applicable requirements of the Banking Regulation Act, 1949 and the disclosures required in terms of Regulation 52 of the Listing Agreement.
- The Capital adequacy ratio ("CAR") have been computed as per applicable Basel II requirements in accordance with RBI Master Circular No.DBOD.BPBC.9/21.06.001/2013-14 dated 1 July 2013, on Prudential Guidelines on Capital Adequacy and Market Discipline - New Capital Adequacy Framework (NCAF).
- The Bank has elected to exercise the option permitted under Section 115BAA of the Income Tax Act, 1961 as introduced by the Taxation Laws (Amendment) Ordinance, 2019. Accordingly, the Bank has recognised provision for income tax for the six months ended September 30, 2019 and re-measured the balance of net deferred tax assets, basis the rate prescribed in the aforesaid ordinance. Tax expense for the half year ended September 30, 2019 includes ₹ 2449.94 Lakhs resulting from write down of net deferred tax assets pertaining to earlier years.
- As a precondition to small finance bank licensing guidelines issued by the Reserve Bank of India, amongst other conditions, the Bank was required to be listed within 3 years from the date of commencement of operations (i.e from 5th September 2016). In the absence of SEBI's approval to a scheme of arrangement, which would have resulted in the listing of the Bank's shares, and the consequent non-compliance of the relevant listing condition, the Reserve Bank of India vide its letter dated September 06, 2019 has imposed regulatory action on the Bank, by way of restriction on opening of new branches and on the remuneration of the MD & CEO of the Bank, till further advice. Subsequently, the Board of Directors of the Bank on September 10, 2019 has approved an initial public offer and listing of the equity shares on stock exchanges in India, to comply with the licensing guidelines. Having regard to the forgoing, the management is confident of listing the shares of the Bank by March 31, 2020. Read with the above, the Bank continues normal course of business and operates as a going concern, and no adjustments have been considered necessary in this regard.
- Previous period / year figures have been reclassified/regrouped, wherever necessary, to confirm to the current period / year classification/ grouping.

For Equitas Small Finance Bank Limited

sd. P N Vasudevan

Managing Director and Chief Executive Officer

Place : Chennai

Date : November 7, 2019

THINK INK STUDIO LIMITED

(formerly, Oyee Media Limited)
 Regd. Office : Bunglow No. 8/71, Mhada, S V P Nagar, 4 Bunglow Mhada, Andheri (West), Mumbai - 400053, Maharashtra
 Email : info@thinkinkstudio.in
 Website : www.thinkinkstudio.in
 CIN : L22300MH2008PLC181234

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, November 14, 2019 at the registered office of the Company to inter-alia consider the following matters:

- To consider and approve the Un-audited Financial Results for the Half Year ended September 30, 2019 and any other matters with the permission of the Chair.

The said Notice may be accessed on the Company's website at <http://www.thinkinkstudio.in> and also on the website of the Stock Exchange at <http://www.bseindia.com>.

For & On Behalf of the Board

Place : Mumbai Sd/
 Date : 07/11/2019 Company Secretary



WHIRLPOOL OF INDIA LIMITED

CIN: L29191PN1960PLC020063, website: www.whirlpoolindia.com, email: investor_contact@whirlpool.com
 REGD OFFICE: A-4, MIDC, RANJANGAON, TALUKA - SHIRUR, DIST. PUNE, MAHARASHTRA. PIN - 412220.
 CORPORATE OFFICE : PLOT NO. 40, SECTOR 44, GURUGRAM - 122 002.

Extract of Statement of Unaudited Results for the Quarter and Half Year ended September 30, 2019

(₹ in Lacs except earning per share)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Half Year ended 30/09/2019 (Unaudited)	Quarter ended 30/09/2018 (Unaudited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Half Year ended 30/09/2019 (Unaudited)	Quarter ended 30/09/2018 (Unaudited)
1	Total Income from Operations	143,215	343,378	122,132	143,215	343,378	122,132
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	14,238	43,728	12,040	14,625	44,298	12,041
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14,238	43,728	12,040	14,625	44,298	12,041
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12,483	31,567	7,855	12,870	32,137	7,856
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	12,490	31,714	7,704	12,881	32,289	7,705
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	12,687	12,687	12,687	12,687	12,687	12,687
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing operations) -						
	Basic:	9.84	24.88	6.19	10.14	25.33	6.19
	Diluted:	9.84	24.88	6.19	10.14	25.33	6.19

Notes:

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the quarter and half year ended 30th September, 2019 are available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.whirlpoolindia.com)

Place : Gurugram

Date : 7 November 2019

Arvind Uppal
 Chairman

Birlasoft Limited

(Erstwhile KPIT Technologies Limited)

Registered and Corporate Office: 35 & 36, Rajji Gandhi Infotech Park, Phase - I, MIDC, Hinjawadi, Pune 411057, India



Enterprise to the Power of Digital™



EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2019

₹ in million (except per share data)

Table with 5 columns: Sr. No., Particulars, Quarter Ending September 30, 2019 (Unaudited), Half year ended September 30, 2019 (Unaudited), Quarter Ending September 30, 2018 (Unaudited) (Refer note 3)

Notes: 1 The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on November 08, 2019.

2 The Statutory Auditors of the Company have conducted a limited review of the above consolidated financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019. An unqualified opinion has been issued by them thereon.

Table with 5 columns: Sr. No., Particulars, Quarter Ending September 30, 2019 (Unaudited), Half year ended September 30, 2019 (Unaudited), Quarter Ending September 30, 2018 (Unaudited)

5 The Group has adopted Ind AS 116, effective annual reporting period beginning April 01, 2019 and applied the standard to its leases using the modified retrospective approach as per para C5(b) of the standard.

This has resulted in recognising right-of-use asset of ₹1,516.57 million and corresponding lease liability of ₹1,505.32 million as at April 01, 2019, after adjusting advance rent of ₹26.78 million and lease equalization reserve of ₹69.93 million, available as at March 31, 2019, against the right-of-use asset.

6 The Government of India, on 20th September 2019, vide the Taxation Laws (Amendment) Ordinance 2019, inserted a new Section 115BAA in the Income Tax Act, 1961, which provides an option to the Company to pay income taxes at reduced tax rates as per the provisions/conditions defined in the said section.

7 Recently, Sparta Consulting Inc. entered into a Settlement Agreement and Release ("Agreement") to fully and finally settle all claims or potential claims which may exist between and among them in an ongoing law suit in US with Copart, Inc.

As agreed in Composite Scheme of Arrangement between the parties, KPIT Technologies Limited (erstwhile KPIT Engineering Limited) through its subsidiary in USA has reimbursed Sparta Consulting Inc. fully. With this outcome the claim made by Copart is settled and closed.

8 The results for the quarter and half year ended September 30, 2019 are available on the Company's website, www.birlasoft.com and also on the website of the BSE Limited, www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com, where the shares of the Company are listed.

9 Dividend of ₹2.00 per share, declared by the Board of Directors in the meeting held on May 24, 2019, was approved by the shareholders at the annual general meeting held on August 07, 2019 and paid on August 08, 2019.

On behalf of the Board of Directors For Birlasoft Limited (Erstwhile KPIT Technologies Limited)

Place : New Delhi Date : November 08, 2019

Dharmander Kapoor CEO & Managing Director



भारतीय स्टेट बँक, रिटेल असेट सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर - २, तारा चेंबर्स, मरिआई गेट जवळ, वाकडेवाडी, मुंबई-पुणे रोड, पुणे - ४११००३. फोन : (०२०) २५६१८४००/३०२ ई-मेल : agmracp2.pune@sbi.co.in

तारण मिळकतीचा ताबा घेतल्याची नोटीस (सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३(४)अन्वये)

नोटीस देण्यात येते की, सिक्युरिटीयझेन अँड रिस्कन्यूशन ऑफ फायनान्शीयल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट कायदा २००२ (२००२ चा ५४) च्या कलम १३(१२), व सिक्युरिटी इंटेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ३ आणि नियम ९ अन्वये प्राप्त अधिकारात खाली नमूद केलेल्या कर्जदाराचे समोर दर्शविलेल्या तारखाना मागणी नोटीस पाठवून मागणी नोटीस मिळाल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत बँकेस देणे असलेली संपूर्ण रक्कम भरण्याची मागणी केलेली होती.

Table with 5 columns: कर्जदार / जामीनदाराचे नाव आणि पत्ता, अचल मिळकतीचा तपशील, मागणी नोटीस तारीख, (प्रतिकात्मक) ताबा तारीख, येणे रक्कम

दिनांक : ०९.११.२०१९ स्थळ : पुणे (मजकूरत संदिग्धात असल्यास झंझी मजकूर ग्राह्य मानावा) भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी २, पुणे

TASTY BITE EATABLES LTD. Regd. & Corporate Office : 201/202, Mayfair Towers, Wakdewadi, Pune - 411 005, Works : Bhandgaon, Taluka Daund, Dist. Pune, Maharashtra. CIN: L15419PN1985PLC037347, Website: www.tastybite.co.in; Email id : secretarial@tastybite.com

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30 September 2019

Amount Rupees in millions (except per share data)

Table with 7 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 30 Sep 19 (Unaudited), 30 Jun 19 (Unaudited), 30 Sep 18 (Unaudited), Half Year ended 30 Sep 19 (Unaudited), 30 Sep 18 (Unaudited), Year ended 31 Mar 19 (Audited)

Notes to the Statement of Unaudited Financial Results for the quarter and year ended 30 September 2019: 1 The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their respective meetings held on 07 November 2019.

For Tasty Bite Eatables Limited Abhijit Upadhye Managing Director, Gaurav Gupta, Chief Financial Officer



लवासा सिटी शाखा (१४२४२), शाप नं. ७, लवासा एक्सप्रेसवे सेंट्रल, इव्हेंट सेंटर स्ट्रिट, दसवे, लवासा सिटी, पोस्ट पठारशेत, ता. मुळशी, जि. पुणे-४१२११२, ईमेल:sbi.14242@sbi.co.in

मागणी नोटीस

(सिक्युरिटी इंटेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३(१) सह सिक्युरिटीयझेन अँड रिस्कन्यूशन ऑफ फायनान्शीयल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अक्ट २००२ (सरफेसी कायदा) च्या कलम १३(२) अन्वये)

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, भारतीय स्टेट बँक, यांनी सिक्युरिटीयझेन अँड रिस्कन्यूशन ऑफ फायनान्शीयल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अक्ट २००२ व सिक्युरिटी इंटेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त अधिकारात, सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये खाली नमूद संबंधित कर्जदार/मिळकतधारक यांना दि. १५.१०.२०१९ रोजी मागणी नोटीस पाठवून नोटीस तारखेपासून ६० दिवसांचे आत खाली नमूद केलेल्या तपशीलानुसार भरणा करण्याची सूचना केली होती.

तरीही, संबंधित कर्जदार/मिळकतधारक यांना नोटीस देण्यात येते की, त्यांनी भारतीय स्टेट बँक यांस ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ६० दिवसांचे आत पुढील नोटीशीत दाखवलेली रक्कम अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, त्यापुढील भरणा करावयाच्या तारखेपर्यंतचे व्याज यांचा भरणा करावा. कर्जदारांना घेतलेल्या कर्जापोटी सदर करार व कागदपत्रानुसार तारण म्हणून खालील मालमत्ता भारतीय स्टेट बँकेकडे गहाण आहेत.

Table with 5 columns: अ. क्र., कर्जदार यांचे नाव व पत्ता / कर्ज खाते क्र./ एनपीए दिनांक/ मुळ शाखा, मागणी नोटीस तारीख, गहाण अचल मालमत्तेचा तपशील, थकबाकी रक्कम

जर संबंधित कर्जदाराचे कायदेशीर वारस हे मागणी केल्यानुसार भारतीय स्टेट बँकेत भरणा करू शकले नाही तर भारतीय स्टेट बँक सदर कायद्यातील कलम १३(४) आणि त्याचे लागू नियम यामधील तरतूदीनुसार वरील मालमत्तामधून वसुलीची प्रक्रिया सुरु करेल.

अशा प्रक्रियेमुळे होणारे परिणाम वा नुकसान यास कर्जदाराचे कायदेशीर वारस हेच जबाबदार असतील. मिळकतीवरील बोजा कर्जाकडे करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे कायदेशीर वारस यांचे ध्यान सदर कायदाच्या कलम १३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

सदर सरफेसी कायद्याने कर्जदाराचे कायदेशीर वारस हे भारतीय स्टेट बँकेच्या लेखी संमतीशिवाय सदर मालमत्तेसोबत कोणताही व्यवहार करण्यास उदा. विक्री, भाडेपट्टी अथवा अन्य व्यवहार करण्यास प्रतिबंध आहे. सदर सरफेसी कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन कर्जदाराचे कायदेशीर वारस यांनी करणे हा गुन्हा समजून त्यांना जबाबदार धरण्यात येईल. व सरफेसी कायद्यातील तरतूदीनुसार ते दंड व शिक्षा यास पात्र असतील.

दिनांक : ०९.११.२०१९ ठिकाण : लवासा (मजकूरत संदिग्धात असल्यास झंझी मजकूर ग्राह्य मानावा) सही /- अधिकृत अधिकारी, (भारतीय स्टेट बँक)



CIN: L29191PN1960PLC020063, वेबसाईट: www.whirlpoolindia.com, ई-मेल: investor_contact@whirlpool.com नोंद.कार्यालय: प्लॉट क्र. ए-४, एमआयडीसी, रंजणगाव, तालुका-शिरूर, जि.पुणे-४१२२२० कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र. ४०, सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००२.

30 सप्टेंबर, 2019 रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकालांचा सारांश

(प्रति समभाग प्राप्ती वगळता रु. लाखात)

Table with 7 columns: अ. क्र., तपशील, स्वतंत्र 30/09/2019 रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित), 30/09/2019 रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित), 30/09/2018 रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित), 30/09/2019 रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित), 30/09/2019 रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित), 30/09/2019 रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)

टीप: जर दिलेला तपशील हा सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शनस अँड अदर डिस्कलोजर विनियम-२०१५) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज कडे प्रस्तुत केलेल्या ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निकालांच्या तपशीलाचा सारांश आहे. ३० सप्टेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीच्या निकालांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com व www.nseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.whirlpoolindia.com) उपलब्ध आहे.

स्थान: गुरुग्राम दिनांक: 7 नोव्हेंबर, 2019 अरविंद उप्पल अध्यक्ष